

Date: August 14, 2024

**BSE Limited** 

Corporate Relation Department Phiroze Jeejeeboi Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

**Scrip Code: 524404** 

**National Stock Exchange of India Limited** 

Listing Department

Exchange Plaza, C-1, Block-G,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400051.

**Symbol: MARKSANS** 

#### Sub: Newspaper advertisement of Financial results for the quarter ended June 30, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find enclosed herewith copies of newspaper advertisement pertaining to Unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2024 published on August 14, 2024 in the Business Standard (English) and Lakshadeep (Marathi) newspapers.

We request you to take the aforesaid on records.

Thanking You.

Yours faithfully,

For Marksans Pharma Limited

Harshavardhan Panigrahi Company Secretary

Encl: As above

#### **TAYO ROLLS LIMITED**

Registered Office : 3, Circuit House Area (North-East), Road No-11, Bistupur, Jamshedpur - 831 001, INDIA Corporate Identity Number : L27105JH1968PLC000818

	TRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINA	INGIAL III. GOLIG	OIT THE QUARTE	II ENDED COM	Rs. In Lakhs
Sr No	Particulars		Quarter ended		Year ended
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income	-	-	-	-
2	(Loss) for the period (before tax and	(77)	(80)	(83)	(330)
	exceptional items)		, ,	` '	
3	(Loss) for the period after tax	(77)	(80)	(83)	(330)
	(after exceptional items)				
4	Other comprehensive income/(loss) for the period	-	-	-	-
5	Total comprehensive (loss) for the period	(77)	(80)	(83)	(330)
6	Equity share capital	1,026	1,026	1,026	1,026
7	Other equity	-	-	-	(49,770)
8	Paid-up equity share capital				
	(Face value : Rs.10 per share)	-	-	-	-
	Basic :	(0.75)	(0.78)	(0.80)	(3.22)
	Diluted:	(0.75)	(0.78)	(0.80)	(3.22)

Note.

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015

and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

b) The Board of Directors had referred the Company to the Board for Industrial and Financial Reconstruction (BIFR) as required under the First proviso of section 15 (1) of The Sick Industrial Companies (Special Provisions) Act, 1985 and the Company is registered with BIFR on 23 March, 2016. Meanwhile, the Ministry of Finance issued Notifications S.0, 3568 (E) & S.0, 3569 (E) dated 25 November, 2016 to the effect that SICA has been repealed with effect from 1 December, 2016 and all the references or inquiry pending before the BIFR and/or AAIFR shall stand abated. The Board of Directors at their meeting held on 3 July, 2017 had decided to refer the Company to the Honorable National Company Law Tribunal (NCLT) Bench Kolkata under Section 10 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC) for initiation of Corporate Insolvency Resolution Process (CIRP). Subsequently, on 13 July, 2017, the Company has filed relevant application before the Honorable NCLT Bench, Kolkata under Section 10 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. The Workers of the Company, in the capacity of operational creditor had also filed an application before the Honorable Tribunal Kolkata under Section 9 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. The Workers of the Company, in the capacity of operational creditor had also filed an application before the Honorable Tribunal The Company and the workers had separately filed appeal before the Honorable National Company Law Appellate Tribunal against the rejection order passed by the Honorable Tribunal. The Honorable Rottonal Company Law Appellate Tribunal against the rejection order passed by the Honorable Tribunal and Kolkata to admit the appeal filed by the Workers.

The Corporate Insolvency Resolution Process (CIRP) has been initiated against the Company vide an order passed by Honorable NCLT Kolkata dated 05.04.2019. Pursuant to this order, the powers of the Board of Directors stands suspended and were exercisable by Mrs. Vinita Agrawa

The Company has incurred a loss of Rs. 77.11 lakhs during the quarter ended on 30th June, 2024 and accumulated losses as on reporting date amounting to Rs. 55,388.78 lakhs. The net worth of the Company has already been eroded and the Company's current liabilities exceeded its current assets.

d) The income earned and expenses incurred during CIRP period for the quarter ended on 30th June 2024 have not been considered in the Financial Statement as these income and expenditures are not regular business transactions of the corporate debtor and these CIRP expenditures are payable by Resolution Applicant as per Section 30(2) or in case of liquidation the same will be paid from the liquidation proceeds as per Section 53 of the IBC, 2016.

2016. A resolution plan submitted by JSEB/JBVNL (one of COC members) for revival of the company which had been approved by COC and filed with Honorable NCLT Bench, Kolkata for its approval on 24.02.2020. However, unless the same is approved, the position of the company will not undergo a drastic favorable change. Considering, these factors the going concern assumption is not appropriate for preparing the IND AS financial statements and these IND AS financial statements have been prepared other than going concern basis.
For TAYO ROLLS LIMITED

14th August, 2024

For TAYO ROLLS LIMITED (CA Anish Agarwal) Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P-01497/2018 - 2019/12256

**Colab Cloud Platforms Limited** CIN: L65993DL1989PLC038194 Read, Off.: 125, 2nd Floor, Shahpur Jat, New Delhi - 110 049 Phone: 8828865429; Email: cs@colabcloud.in; Web: www.colabcloud.in Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter and three months ended on 30th June 2024

(Allibulit III Lakiis except Li o						
		Standalone				
Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)			
Total income from operations (net)	1118.940	225.546	31.503			
Net Profit/(Loss) for the period						
(before tax and exceptional items)	45.103	177.917	22.285			
Net Profit/(Loss)for the period before tax						
(after exceptional items)	45.103	198.753	22.285			
Net Profit / (Loss) for the period after tax	45.103	178.753	22.285			
Paid-up Equity Share Capital						
(Share of Rs. 2/- each)	2040.000	2040.000	1020.000			
Earning per equity share						
Basic	0.022	0.876	0.218			
Diluted	0.022	0.876	0.218			
Note:						

Place: Delhi

Date: 13/08/2024

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Results for the quarter ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherev

> By Order of the Board For Colab Cloud Platforms Limited Mukesh Jadhay

(Amount in 'Lakhs' except FPS



### **GPT HEALTHCARE LIMITED**

Registered Office: GPT Centre, JC-25, Sector - III, Salt Lake, Kolkata - 700 106 CIN: L70101WB1989PLC047402, Website: www.ilshospitals.com Email: ghl.cosec@gptgroup.co.in, Phone - 033 - 4050 7000

#### **Extract of Unaudited Financial Results for the** Quarter ended June 30, 2024

(₹ in lakhs)

				,		
	Particulars		Quarter Ended			
			30.06.2023	31.03.2024		
			Audited	Audited		
1	Total Revenue from operations	9,781.98	9,620.05	40,019.30		
2	Net Profit before tax from ordinary activities	1,466.89	1,415.56	6,804.34		
3	Net Profit after tax from ordinary activities	996.45	997.97	4,776.90		
4	Total Comprehensive Income	996.73	972.94	4,778.50		
5	Equity Share Capital of face Value of ₹ 10/- each	8,205.48	7,990.43	8,205.48		
6	Other Equity			13,643.55		
7	Earnings per equity share (of ₹10 each) [not annualised]* Basic & Diluted	1.21*	1.25*	5.96		

- 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.ilshospitals.com
- 2. There are no extra ordinary items during the above periods.

For and on behalf of the Board of Directors

Executive Chairman DIN: 00001341

## **DIC INDIA LIMITED**

CIN - L24223WB1947PLC015202 Regd. Office: UB 03, Mani Tower 31/41 Binova Bhave Road, Behala, Kolkata - 700038

#### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON JUNE 30, 2024

(no. in takino oxoope per oriale data							
Particulars	Quarter ended June 30, 2024	Preceding Quarter ended March 31, 2024	Corresponding Quarter ended June 30, 2023	Six months ended June 30, 2024	Corresponding Six months ended June 30, 2023	Year ended December 31, 2023	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations (net)	24,270.13	19,860.16	20,769.39	44,130.29	40,705.60	82,885.14	
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	836.01	443.55	(313.40)	1,279.56	(185.88)	(445.71)	
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	836.01	448.92	(313.40)	1,284.93	(185.88)	(2,824.60)	
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	620.90	419.71	(256.66)	1,040.61	(166.01)	(2,267.62)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	608.08	406.89	(258.70)	1,014.97	(170.10)	(2,408.73)	
Equity Share Capital	917.90	917.90	917.90	917.90	917.90	917.90	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)	-	-	-	-	-	38,714.55	
Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.Basic 2. Diluted	6.76 6.76	4.57 4.57	(2.80) (2.80)	11.34 11.34	(1.81) (1.81)	(24.70) (24.70)	
Natara							

- The above is an extract of the detailed format of Quartetly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.
- The above unaudited financial results for the quarter and six months ended June 30, 2024 have been duly reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on August 13, 2024. As required in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Agreement and Disclosure Requirements) Regulations 2015, the same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
- Figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary to conform to current period's By Order of the Board

August 13, 2024

Manish Bhatia



Place: Kolkata Date: August 13, 2024

RENAISSANCE GLOBAL LIMITED CIN: L36911MH1989PLC054498

Regd. Office: Plot No. 36 A & 37, Seepz, Andheri (E), Mumbai - 400096

Tel: 022- 4055 1200 | Fax: 022-2829 2146

Web: www.renaissanceglobal.com | Email: investors@renaissanceglobal.com

## NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING,

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 12, 2024 through Video Conferencing or other audio

In view of the exemptions given by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India (SEBI), the 35th AGM of the Company is being held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the members at a common venue. The web-link to attend this

The MCA and SEBI has also dispensed with the printing of annual reports and dispatch of hard copy of the same to shareholders. Accordingly, Notice of 35th AGM along with Annual Report 2023-24 is sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant/ the Company as on August 08, 2024. The same is also available on websites <u>www.renaissanceglobal.com</u>, <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com. The Flipbook of Annual Report 2023-24 is also available on

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 05, 2024 to Thursday

of the Company. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its' nembers through Instavote / InstaMEET facility of Link Intime India Private Limited. The members holding shares, either in physical form or dematerialized form, on the cut-off

The details of e-voting, required under Rule 20 of the Companies (Management an

- Date and time of commencement of e-Voting: Sunday, September 08, 2024 at 9.00 a.m.
  Date and time of end of e-Voting: Wednesday, September 11, 2024 at 5.00 p.m.
  e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on September 11, 2024
- The Annual Report 2023-24 and Notice of 35th AGM are available on Co.
- www.renaissanceglobal.com. In case of any queries regarding e-voting, members may refer the Frequently Asked Question ("FAOs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help

By order of the Board For Renaissance Global Limited

Date: August 13, 2024

**BOOK CLOSURE AND E-VOTING DETAILS** visual means (InstaMEET platform of Link Intime)

AGM through VC/OAVM is: www.instameet.linkintime.co.in.

https://www.renaissanceglobal.com/annual-report-2023-24-flipbook/

September 12, 2024 (both days inclusive) for the purpose of 35th Annual General Meetin

date i.e. Thursday, September 05, 2024 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of 35th AGM of the Company

Administration) Rules, 2014, are given hereunder: Date of sending electronic copy of Annual Report along with Notice of AGM: Tuesday, August 13

section or write an email to enotices@linkintime.co.in

CS Vishal Dhoka

**Company Secretary** 

### TANEJA AEROSPACE AND AVIATION LIMITED

Regd. Off.: Belagondapalli Village, Thally Road, Denkanikotta NA Belagondapalli 635114 (TN) Phone/ Fax: 04347-233508/ 233414; Email: secretarial@taal.co.in Website: www.taal.co.in; CIN: L62200TZ1988PLC014460

Dwarika Prasad Tantia

### NOTICE

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of Taneja Aerospace and Aviation Limited (Company) will be held on Friday, September 06th, 2024 at 12:00 Noon through video conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) 2015 read with MCA General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, 2/2021, 2/2022 and 10/2022 dated 5th May, 2020, 8th April, 2020, 13th April, 2020, January 13, 2021, May 05, 2022, December 28, 2022, September, 2023 respectively (Applicable

Circulars), without the physical presence of members at a common venue. The Notice and Annual Report is being sent only by electronic mode to all those members whose email addresses are registered with the Company Depositories in accordance with the applicable Circulars. Members can joir and participate in the AGM only through VC/OVAM facility only.

The Company is providing its members remote e-voting facility to cast their vote on all resolutions set forth in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through the e-voting system (e-voting) during he AGM. The business may be transacted through voting by electronic means The detailed instructions for remote e-voting and e-voting are provided in the Notice of AGM that is being emailed to the members.

Members participating through the VC/OVAM facility will be counted for the purpose of reckoning the quorum under the Section 103 of the Act.

The Notice and Annual Report is available on Company's website www.taal co.in as well as website of BSE Ltd at www.bseindia.com and also on website of NSDL at evotingindia.nsdl.com.

Members holding shares in physical as well as dematerialized form and who have not registered their email addresses with the Company / Depositories are requested to register their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent Bigshare Services Private Limited at investor@ bigshareonline.com or with the Company at secretarial@taal.co.in to receive the Notice of the AGM along with the Annual Report. Instructions to join the AGM through VC/OAVM and to cast the vote through remote e-voting e-voting are contained in the Notice of the AGM.

The remote e-voting commences on September 03, 2024 (9:00 am) and ends on September 05, 2024 (5:00 pm). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 pm on September 05, 2024.

person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. August 30, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

In case of persons who became members of the Company after dispatch of AGM Notice may write an e-mail to investor@bigshareonline.com or secretarial@taal.co.in for obtaining login ID & password. A Member may participate in AGM even after exercising his right to vote

hrough remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. The facility for e-voting shall be made available at the AGM In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer

the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk evoting@cdslindia.com.

For Taneja Aerospace and Aviation Limited Ashwini Navare Company Secretary



## HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013. Tel: +91 22 694 7 7000 / 6947 7150 | Fax: +91226947 7001/6947 7090 Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Website: www hindalco.com

### **EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

		(₹ ir	Crore, except o	otherwise stated
Particulars		Quarter Ended		
	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Refer note 3)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	57,013	55,994	52,991	2,15,962
Profit/ (Loss) before Exceptional Items and Tax	5,178	4,136	3,329	13,991
Profit/ (Loss) before Tax	4,848	4,136	3,317	14,012
Profit/ (Loss) for the Period	3,074	3,174	2,454	10,155
Total Comprehensive Income/ (Loss) for the Period	5,023	2,512	3,965	12,085
Paid-up Equity Share Capital (Net of Treasury Shares) (Face value ₹ 1/- per share)	222	222	222	222
Other Equity	1,10,995	1,05,924	98,554	1,05,924
Earnings Per Share				
Basic (₹)	13.84	14.29	11.05	45.71
Diluted (₹)	13.81	14.27	11.03	45.65

Place: Mumbai

Date : August 13. 2024

Revenue from Operations, Profit/ (Loss) before Tax and Profit/ (Loss) for the Period on Standalone basis are given below:

(₹ in Crore, except otherwise state					
Particulars	Quarter Ended Year ended				
	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
	(Unaudited)	(Refer note 3)	(Unaudited)	(Audited)	
(a) Revenue from Operations (b) Profit/ (Loss) before Tax (c) Profit/ (Loss) for the Period	22,155 2,161 1,471	22,140 940 600	19,904 940 600	83,009 4,995 3,697	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.hindalco.com.
- The figures of the quarter ended March 31, 2024 are balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial year ended March 31, 2024.

Managing Director

Satish Pai

By and on behalf of the Board of Directors

**MARKSANS PHARMA LIMITED** CIN: L24110MH1992PLC066364

Registered Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri [West], Mumbai - 400053. Telephone No.: 022-4001 2000, Fax No.: 022-4001 2011, E-mail: companysecretary@marksanspharma.com

Pune. August 14, 2024

#### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

				(< in	million exce	pt per equity	snare data)
		S	TANDALON	E	CONSOLIDATED		
_		QUARTE	R ENDED	Year ended	QUARTE	R ENDED	Year ended
Sr. No.	PARTICULARS	30 June 2024	30 June 2023	31 March 2024	30 June 2024	30 June 2023	31 March 2024
		(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)
1	Total Income from operations	2,626.79	2,146.64	9,153.46	6,055.67	5,101.29	22,278.29
2	Net Profit /(Loss) for the period before Tax	422.99	543.95	1,718.92	1,200.18	968.26	4,235.26
3	Net Profit /(Loss) for the period after Tax	320.15	441.91	1,337.58	890.67	704.38	3,148.95
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	320.86	440.29	1,340.42	920.39	872.30	3,434.92
5	Paid up Equity Share Capital (face value ₹1 each fully paid)	453.16	453.16	453.16	453.16	453.16	453.16
6	Earnings per equity share of ₹1 each*						
	- Basic	0.71	0.98	2.95	1.96	1.52	6.92
	- Diluted	0.71	0.98	2.95	1.96	1.52	6.92

\* EPS is not annualised for the quarter ended 30 June 2024 and 30 June 2023.

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results are available on www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website www.marksanspharma.com.

For MARKSANS PHARMA LIMITED

Place: New York Date : 13 August 2024 www.marksanspharma.com

MARK SALDANHA **Chairman & Managing Director** DIN: 00020983

The shareholders who have not registered their e-mail addresses are requested to register them with the Company to receive e-communication from the Company. For registering e-mail address, the shareholders are requested to follow the below steps: i. Shareholders holding shares in physical mode are requested to provide name, folio number, mobile number, e-mail address, scanned copies of self attested share certificate(s) (both sides) copy of PAN/ Aadhaar through e-mail on companysecretary@marksanspharma.com or alternatively, do the same through the Registrar and Transfer Agent's website

link at: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx. ii. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

An Aditya Birla Group Company



#### ATCOM TECHNOLOGIES LIMITED CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211

Email: atcomcs@gmail.com Website: www.atcomtech.co.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024						
	•			(Rs in Lakhs)		
PARTICULARS	c	Quarter ende	d	Year ended		
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024		
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24		
Net Profit / (Loss) for the period(before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)		
Net Profit / (Loss) for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)		
Total Comprehensive Income for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)		
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00		
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)						
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.006)	(0.015)		

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024							
(Rs in Lakhs)							
PARTICULARS	G	uarter ende	d	Year ended			
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024			
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24			
Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
Exceptional and/or Extraordinary items)	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)			
Net Profit / (Loss) for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)			
Total Comprehensive Income for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)			
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00			
Other Equity excluding Revaluation Reserves							
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)							
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.006)	(0.015)			

Notes: 1.The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results their respective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limite

Review of the aforesaid results. 2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and are available on the stock exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.atcomtech.co.in.

For Atcom Technologies Limited

Place: Mumba

Vikram Doshi Chairperson & Managing Director

#### **VAARAD VENTURES LIMITED**

CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031. Tel No: 022-35566211

Email-cs.c	dept@vaaradventure	es.com Websit	e : www.vaaradve	ntures.com	
EXTRACT OF UNAUDITI	ED CONSOLIDATED FII	NANCIAL RESULT	S FOR THE QUART	ER ENDED JUNE 3	0, 2024
				(F	s in Lak

				(Rs in Lakhs)		
PARTICULARS	c	Quarter ended				
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024		
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00		
Net Profit / (Loss) for the period(before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)		
Net Profit / (Loss) for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)		
Total Comprehensive Income for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)		
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03		
Other Equity excluding Revaluation Reserves						
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)						
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.003)	(0.011)		

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024					
				(Rs in Lakhs)	
PARTICULARS	G	uarter ende	d	Year ended	
	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.52	
Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Net Profit / (Loss) for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Total Comprehensive Income for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	
Other Equity excluding Revaluation Reserves					
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)					
Basic & Diluted	(0.003)	(0.002)	(0.003)	(0.007)	

Notes: 1.The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarte ended June 30, 2024. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com).

For Vaarad Ventures Limited

Leena Doshi Chairperson & Managing Director Date : August 13, 2024



ठिकाण: मुंबई

<mark>नारीख: १४.०८.२०२४</mark>

## क्षितीज पॉलीलाईन लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.३३, डिम्पल आर्केड, साई धाम मंदिराजवळ, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई, कांदिवली पुर्व, महाराष्ट्र, भारत ४००१०१. द्रः: +९१२२४२२३४१००, ई-मेलःkshitij123@kshitijpolyline.co.in, वेबसाइट:https://kshitijpolyline.co.in/investors кѕнітіј ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

				(रुपये लाखात ई	पीएस व्यतिरिक्त
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	99६७.२६	२०६७.१२	9842.89	६६१९.२९
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	9908.32	9२९४.9३	9430.60	<b>Ę</b> ą८४.५४
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	9908.32	9२९४.9३	१५२०.६०	<b>Ę</b> ą८४.५४
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	89.८७	949.८३	(६९.६६)	9६9.३२
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	0.00	(0.७२)	0.00	(0.७२)
Ę	समभाग भांडवल	9093.04	9093.04	9093.04	9093.04
(g	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार	-	-	-	१०१६.००
۷	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/–) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलभूत (रु.) २. सौम्यीकृत (रु.)	- 0.90 0.90	- 0.30 0.30	- (0.98) (0.98)	- 0.32 0.32

अ.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
₽.		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٦.	उलाढाल	<b>६</b> ४३.८१	9२३०.२७	९२३.५५	३९९८.३२
₹.	करपुर्व नफा	39.00	(७৭.९७)	(६८.१९)	(५٩.٩३)
₹.	करानंतर नफा	२२.९९	(७२.६९)	(६९.९३)	(५६.९५)
-	<b>7.</b>	<b>तपशील</b> त. उलाढाल २. करपुर्व नफा	तपशील     तिमाही       तपशील     ३०.०६.२०२४       अलेखापरिशित       ३. उलाढाल     ६४३.८१       करपुर्व नफा     ३१.०७	तपशील     तिमाही ३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित     तिमाही ३९.०३.२०२४ लेखापरिक्षित       ३. उताढाल     ६४३.८९     १२३०.२७       ३. करपुर्व नफा     ३१.०७     (७१.९७)	ह. तपशील विमाही उ०.०६.२०२४ अलेखापरिक्षित अल.७३.२०२४ अलेखापरिक्षित अल.७३.२०२४ अलेखापरिक्षित अल.७३.२०२३ अलेखापरिक्षित अल.७३.२०२३ अलेखापरिक्षित अल.७३०.२७ १२३.५५ उत्पर्ध मध

- सदर वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्
- संबंधीत कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेडकरि महेंद्र कमार जैन

अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सीएफओ डीआयएन:०९७६५५२

## सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की. मल

मिकालेल्या माहिती नुसार, गाव - बोळिंज, तालुका-वसई, जिल्हा-पालघर येथील जमीन सर्वे नं ४९१/अ/३, क्षेत्र हे.आर. १-६०-००, हया जमिनीवे श्री कमलाकर सुकूर पिलाना आणि इतर हे रह -मालक आहेत आणि मालकांनी सदर जमिन विकासासाठी देण्याचा विचार केला आहे त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडन परवानगी घेण्याच्य

प्रक्रियेत आहे. तरी,कोणत्याहीपक्ष/व्यक्ती/संस्थेचे कोणतेही हक्क, विक्रीचे, गहापखत, भेट, सूट, कुल वहिवाट, वारसा हक्क, भाडेपटटा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास वृत्तपत्रात ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्यावर लिखित स्वरुपात स्वाक्षरी पुराव्यासह यावेत.जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जमिनीचा व्यवहार हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोडुन दिली आहे असे समजण्यात येइल आणि श्री कमलाकर सुकूर पिलाना आणि इतर ह्यांची मालकी आणि हक्क निर्विवाद आहे असे मानले जाईल व त्या बाबातचे प्रमाणपत्र त्यांच्या नावावर दिले जाईल हयाची नोंद घ्यावी.

श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वर्सड् जिल्हा - पालघर वर्सड्, पश्चिम -४०१२०१

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of Mr. Nagendra Satyanarayan Bhutra and Mrs. Jyoti Nagendra Bhutra in respect of the operty more particularly described in the nedule hereinafter referred to as the "SAII FLAT" that Mr. Nagendra Satyanaraya Bhutra and Mrs. Jyoti Nagendra Bhut had purchased the said flat from Smt. Gee Ramkrishna Gaitonde vide "Agreeme for Sale" dated 01/07/2024 bearing ocument No. BRL-8-12609-2024.

That originally Smt. Geeta Ramkrish de purchased the said flat from M/s. I A Build Corporation vide Agreement dat 26/06/1975 duly registered vide a Registere Declaration Deed dated 08/06/2009 bearing cument No. BDR-2-4451-2009. Where the Registered Declaration Deed date 08/06/2009 bearing document No. BDR-2 4451-2009 and Original Share Certificat earing certificate No. 61 from 21 to 25 spect of said flat is misplaced and a lo omplaint for the same was filed with Kasturba Marg Police Station on 18/08/202 earing Lost Report No. 61/2023.

Any persons who finds the aforer Original Agreement, the Registered Declaration Deed & Original share ertificate is to contact within 14 days at the fice of Adv. Aalaya A. Khan, havin ddress at Office no. B-98, Shanti Shoppin entre, Near Railway Station, Mira Roa East), Thane 401107 from the date hereo ailing which the society shall issue iplicate Share Certificate under the name Mr. Nagendra Satyanarayan Bhutra a Mrs. Jvoti Nagendra Bhutra for the said fl nd they shall be deemed as the true arawful owner of the said flat.

SCHEDULE OF THE PROPERTY lat No. A-5, First floor, area admeasurii 561 sq. ft. (Built-up), Silver Gol-partments Co-Operative Housing Society situated at S. V. Patel Road, Borivali (W umbai-400092 Village-Eksar, Dist. Taluka-Borivali, CTS No. 2411.

Date: 14/08/2024
Place: Thane
ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

### **PUBLIC NOTICE**

I. MR. NOORULHODA MAINUDIN KHAN Resident of: Flat No. 412, 4th Floor, C. - win building No. 2. Humera Park, Pathanwadi Rani Sati Marg, Malad (East) Mumbai 400097. Inform to General public in large that I am the legal heirs, owner possession of land property more described hereunder.

Area Admeasuring No. No. No. Area Village 2400 sq.feet 44 3/1 0-02-38 Pelhar bearing, H.R. of Village Pelhar, Taluka vasai District-Thane, Panchayat Samiti-vasai within Vasai-Virar City Municipa Corporation.

Corporation.
The aforesaid land property I wanted to sell to (1) MR. MUQEEM R. KHAN AND MR. NAIYYAR AZMI MOHD ATHAR Resident of: Raza UI Raza Compound, Vakan Pada, Dhaniy, Nalasopara (East) Tal.Vasai, Dist. Palghar-401208, the purchaser Mr. MUQEEM.R. Khan and Mr. Naiyyar Azmi Mohd. that both were agreed to purchase aforesaid land as per oral discussion on 26th October 2023. And also agreed to transferred considering amount, but from 26th October 2023 till the month of February 2024 the failed to transaction of amount, owing to this 2023 till the month of February 2024 they alialed to transaction of amount, owing to this reason I, MR. NOORULHODA MAINUDIN KHAN conclusion to cancel oral dealing of aforesaid land property from both MR. MUQEEM R. KHAN AND MR. NAIYYRA AZMI MOHD. ATHAR for which I, have sent them a notice to cancel oral dealing of selling land property, some documents related to the aforesaid land property with them, kindly handover the same to the Undersigned within 15 days from the date of publication of this notice, if misuse anywhere shall be prosecuted, and legal action will be taken that please take note of it. Any person/s, he/she dealing with aforesaid land property do at their own risk. Date:14/08/2024

## Mobile: 98672 00840

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीव्दारे कळविण्यात ये की, स्वर्गीय श्री. इंदरलाल अमरदास सचदेव यांच्या मृत्युपत्रानुसार गाव मौजे : चुळणे, ता वसई. जि. पालघर. पिन कोड - ४०१ २०२ येथील सर्व्हे नं. ७२ (जुना सर्व्हे नं.९०), १ (पैकी) १ (पैकी), ३ (पैकी), ५ (पैकी), ७ (पैकी), व (पैकी), ९ (पैकी) ह्या जिमन मिळकतीवर बांधण्या आलेल्या सेक्टर ५ मधील ''कौल हेरीटेज'' य कॉम्प्लेक्स मधील ''इम्प्रेस टॉवर'' या इमारतीमधील ७१५ चौ. फट म्हणजेच ६६.२४ चौ. मीटर क्षेत्रा 'बी'' विंग मधील चवथ्या मजल्यावरील फ्लॉ नं.४०४ हा फ्लॅट त्यांच्या मालकीचा आहे. ज्यास यार्वे. कायदेशीर आवश्यकतांनसार दिनांक १३ ५/२०११ रोजी मा. सह उपनिबंधक वसई-यांच्या कार्यालयात अनु क्र. ०६०७०/२०११ अन्वरं नोंदविण्यात आलेला आहे. सदर श्री. इंदरला अमरदास सचदेवा यांचे दिनांक ०४/०२/२०१/ रोजी निधन झालेले असन त्यांचे पश्चात १)श्री मंजीवकमार इंटरलॉल मचटेवा २)श्री हेमंतकमार इंदरलाल सचदेवा. ३)श्री. जितेंद्र इंदरलाल सचदेवा हे देखील दिनांक ०६/०६/ २०२१ रोजी मयत झालेले असून त्यांचे पश्चात त्यांचे कायदेशीर वारस ३/१)श्रीमती संगीत जितेंद्र सचदेवा, ३/२)श्री. सारांश जितेंद्र सचदेवा ४) श्री. रवी इंदरलाल सचदेवा असे कायदेशी वारस आहेत. यापुढे दिनांक १३/०५/२०१ रोजीच्या नोंदणीकृत मृत्युपत्रान्वये सदरचा फ्लॅर त्यांचा मलगा श्री. रवी इंदरलाल सचदेवा यांन दिलेला आहे

सदर गाव मौजे : चळणे. ता. वसई. जि. पालघर पिन कोड-४०१ २०२, येथील सर्व्हे नं. ७२ (जुन सर्व्हें नं.९०), १ (पैकी), २ (पैकी), ३ (पैकी), (पैकी), ७ (पैकी), ८ (पैकी), ९ (पैकी) ह्या जिमन मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सेक्ट ५ मधील ''कौल हेरीटेज'' या कॉम्प्लेक्स मधीत "इम्प्रेस टॉवर" या इमारतीमधील ७१५ चौ. फुर म्हणजेच ६६.२४ चौ.मीटर क्षेत्राचे 'बी' विंग मधील चवथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.४०४ ह्य फ्लॅटच्या मालकी हक्काचे हस्तांतरण श्रीः रर्व इंदरलाल सचदेवा यांच्याकडे करणे सद्यस्थितीत प्रलंबित आहे. मृत्यपत्रातील तरतदींनसा हस्तांतरण प्रभावी करण्यासाठी आवश्यव कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जात आहे. सदर नोटीसीव्दारे विनंती केली जाते की. सदर फ्लॅटच्या मालकी हक्काच्या हस्तांतरणाबाब कोणत्याही कायदेशीर वारस वा कोणत्याह व्यक्तीचा कोणतेही आक्षेप, दावे किंवा विवार असल्यास त्या कायदेशीर वारस अथवा व्यक्तीं-त्यांचा आक्षेप खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांचे आत नोंदवावा, विहित मुदतीत असे करण्यात सदर व्यक्ती अयशर्स्व ड्राल्यास सदर फ्लॅटचे हस्तांतरण पर्ण झाल्यानंत आलेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाह तर त्याची पोच मानली जाईल. या प्रकरणाश संबंधित कोणत्याही शंका किंवा स्पष्टीकरणासाठ **प्रपया खालील पत्त्यावर संपर्क साधा**. दिनांक - १४/०८/२०२४

ऑड. गौरव प्रकाश पै (वकील) : रिलायबल प्रेस्टीज, पहिला मजला आय.डी.बी.आय. बँकेच्या वरती, आचोळे रोड नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर

## **VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED**

CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058

Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan Phone: +91-141-6667775 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

#### Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

(Rs. In La									(Rs. In Lakhs)
		Standalone				Consolidated			
S. No		Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
NO		30.06.2024 (Unaudited)	31,03,2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations (net)	4,174.35	6,165.77	4,163.49	20,955.45	6,121.01	7,943.75	6,696.28	30,009.43
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	431.48	1,731.86	366.18	3,047.80	488.01	222.73	490.03	1,806.31
5	Total Comprehensive income for the period								
	[Comprising profit/ (loss) for the period (after tax)								
╙	and other comprehensive income (after tax)]	432.72	1,732.94	367.47	3,052.75	489.25	2.67	523.85	1,651.22
6	Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				-				22,713.81
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations) (not annualised)								
	a. Basic:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45
	b. Diluted:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45

The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com

For and on Behalf of Board For Veto Switchgears and Cables Limited

Akshay Kumar Gurnani **Managing Director & CEO** DIN: 06888193

Place: Jaipur Date : 13 August, 2024

# मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालयः ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग, ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई–४०० ०५३. दूरध्वनी: ०२२ ४००१ २०११, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११, ईमेल: companysecretary@marksanspharma.com

### दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय परिणाम

(पित इक्विटी शेअर इटा वगळता रू. दशलक्षामध्ये)

						t oci 4-lwtii t	ल. दरालकाामध्य)	
			स्वतंत्र		एकत्रित			
	तपशील	संप	लेल	संपलेले	संपलेल तीन महिने		संपलेले	
अनु.		तीन	महिने	वर्ष			वर्ष	
죴		३० जून २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४	३० जून २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४	
			(अलेखापरिक्षित)		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
9	कार्यातून एकूण उत्पन्न	२,६२६.७९	२,१४६.६४	९,१५३.४६	६,०५५.६७	५,१०१.२९	२२,२७८.२९	
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४२२.९९	483.84	9,७9८.९२	9,२००.9८	९६८.२६	४,२३५.२६	
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३२०.१५	४४१.९१	9,३३७.५८	८९०.६७	७०४.३८	३,१४८.९५	
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	३२०.८६	४४०.२९	9,३४०.४२	९२०.३९	८७२.३०	३,४३४.९२	
	(करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा)							
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)							
4	भरणा केलेले समभाग भांडवल	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	
	(दर्शनी मूल्य रू.१ प्रत्येकी पूर्ण भरणा)							
દ્દ	प्रतिभागावर मिळकत इक्विटी शेअर रू.१ प्रमाणे*							
	–मूलभूत :	0.09	0.9८	२.९५	१.९६	9.42	६.९२	
	– सौम्यिकृत :	0.09	٥.९८	२.९५	१.९६	9.42	६.९२	

\*३० जून २०२४ आणि ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी EPS वार्षिक नाही.

नोंदी: उपरोक्त परिणाम हे सेबी (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या लेखापरिक्षित ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. अलेखापरिक्षित वर्षाअखेरचे वित्तीय निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूप www.nseindia.com आणि www.bseindia.com येथे आणि कंपनीची वेबसाईट www.marksanspharma.com वर देखील उपलब्ध आहे.

ठिकाण : न्यू यॉर्क

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२४

www.marksanspharma.com

मार्कसन्स फार्मा लिमिटेड करिता मार्क सलदान्हा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक DIN: 00020983

ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडून ई-संवाद प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, भागधारकांना खालील चरणांचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते:

१. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना <u>companysecretary@marksanspharma.com</u> वर ई–मेलद्वारे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल नंबर, ई–मेल पत्ता, स्वयं साक्षांकित शेअर सर्टिफिकेट (दोन्ही बाजूच्या) पॅन/आधारच्या स्कॅन केलेल्या प्रती प्रदान करण्याची विनंती केली जाते किंवा वैकल्पिकरित्या, हेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंकद्वारे कराः <u>https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx</u>. २. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

# **SHRIRAM** SHRIRAM City

## श्रीराम फायनान्स लिमिटेड

**मुख्य कार्यालय:** लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.:०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२. शाखा कार्यालय: १०६२, इमारत क्र.१०, ६वा मजला, सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व,

परिशिष्ट-४-ए

(पहा नियम ८(६) व ९(१) ची तरतुद)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव सूचना

. एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉपोरेशनचे प्रमाणपत्र.

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(६) व ९(१) च्या तरतदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम फायनान्स लिमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलान आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर ३०.०८.२०२४ रोजी स.११.०० वा. ते द.१.००वा. विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे :

कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.)	इसारा रक्कम ठेव	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
जामिनदार/तारणकर्ताचे नाव	तारीख व रक्कम		व बोली वाढविणे	(इरठे) तपशील	तारीख व वेळ	निरीक्षण तारीख
बाप्पा फ्रूट कंपनी (कर्जदार)	दि.१९.१०.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.२३, २रा	₹.१,0५,00,000/-	इरठे रक्कम खाली नमुद	वेळ	देबज्योती रॉय
मालक-आनंद काशिनाथ तिवारी	कस्ट.आयडी	मजला, विंग-सी,	बोली वाढविणे	केलेल्या खाते	३० ऑगस्ट,	९८७४७०२०२१
न्यू मैत्री आशिष कोहौसो, दुकान	बी०६७५०२१	गोविंद दळवी नगर	रु.२५,०००/-	तपशिलानुसार	2028	
क्र.८,	कर्ज करारनामा क्र.	कोहौसोलि,	आणि अधिकाधिक	आरटीजीएस/एनईएफटी	वेळ:	
संयुक्त नगर, आचोळे रोड,	सीडीबीडीआरटीएफ	चिताभाई पटेल रोड,		स्वरुपात जमा करावी.	स.११.00	मालमत्तेच्या
नालासोपारा(पू), पालघर-४०१२०९.	१८०६२९००३	नालंदा रेस्टॉरंट	इसारा रक्कम ठेव	बँक नाव: ॲक्सिस बँक	वा.	निरीक्षणाची
आनंद काशिनाथ तिवारी	अंतर्गत रक्कम	समोर, कांदिवली	(इरठे)(रु.)	लिमिटेड, शाखा: डॉ्.	ते	तारीख:
(सह-कर्जदार/जामीनदार)	<b>₹.४४,0६,७४४/</b> -	(पू), मुंबई-	रु.१०,५०,०००/-	राधाकृष्णन सलाई,	दु.१.००	२२.०८.२०२४
फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग-सी,	(रुपये चव्वेचाळीस	४००१०१.	इरठे सादर करण्याची	मायलापूर, चेन्नई-६००००४.	वा.	वेळ: स.११.००
गोविंद दळवी नगर कोहौसोलि,	लाख सहा हजार	चतुसिमा:-	अंतिम तारीख	बँक खाते क्र.: चालु खाते	91.	ते दु.२.००वा.
चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टॉरंट	सातशे चव्वेचाळीस	उत्तर :- इमारत		क्र.००६०१०२०००६७४४९		
समोर, कांदिवली (पू), मुंबई-	फक्त)	दक्षिण :- कलावती	२९.०८.२०२४	आयएफएससी कोड:		
800808	तसेच नमूद केलेल्या	मंदिर ,	वेळ: स.१०.०० ते	युटीआयबी०००००६		
श्रीमती सीमा आनंद तिवारी	कर्ज कराराच्या अटी व	पूर्व: :- छिटाभाई	सायं.५.०० वा.	3		
(सह-कर्जदार/ जामीनदार)	शर्तींनुसार इतर खर्च	पटेल रोड				
फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग-सी,	आणि खर्चासह	पश्चिम :- झोपडपट्टी				
गोविंद दळवी नगर कोहौसोलि,	कराराच्या दराने व्याज					
चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टॉरंट	आणि शुल्कासह जमा					
समोर, कांदिवली (पू), मुंबई-	करावी. कर्ज खाते क्र.					
800808	क्षेत्र खात क्र. सीडीबीडीआरटीएफ					
ताबा दिनांक व ताबाचा प्रकार	१८०६२९०००३					
	300447000\$					
०२.०२.२०२४ – सांकेतिक ताबा						
ज्ञात अधिभार - अज्ञात						

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९(१) अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना:

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात ३०.०८.२०२४ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसुल केली जाईल. कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://www.disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://www.disposalhub.com ला तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या http://shriramfinance.in/auction वेबसाईटला भेट द्या.

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: १४.०८.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड